



No. ACC/ Sec./SE/23/013 February 02, 2023

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Scrip Code: ACC

Dear Sirs,

BSE Limited
Corporate Relations
Department
P.J. Towers, Dalal Street
Mumbai 400 001
Scrip Code: 500410

Sub: <u>Intimation to Stock Exchanges regarding Newspaper Publication of extract of Consolidated Financial</u>
Results for the quarter ended December 31, 2022

Pursuant to the provisions of Regulation 33 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR'), the Board of Directors of ACC Limited ('Company') at its Meeting held on Tuesday, January 31, 2023 considered and approved the Unaudited Financial Results of the Company (both Standalone and Consolidated) for the quarter ended December 31, 2022.

Further, pursuant to provisions of Regulation 47 of SEBI LODR, the extract of the Consolidated Unaudited Financial Results of the Company for quarter ended December 31, 2022 has been published by the Company in Financial Express and Loksatta newspapers on Thursday, February 2, 2023. Copies of the same are attached for your information and record.

Furthermore, in terms of provisions of Regulation 46 of SEBI LODR, the aforesaid Financial Results are also uploaded on the website of the Company (<u>www.acclimited.com</u>).

Thanking you,

Yours faithfully, For ACC Limited

Vinod Bahety Chief Financial Officer

Encl.: as above

ACC Limited
RegisteredOffice:
CementHouse
121,MaharshiKarveRoad
Mumbai-400020
Maharashtra,India
Ph +91 22-4159 3321

www.acclimited.com

(Formerly Known As WESTLIFE DEVELOPMENT LIMITED)\* Regd. Office: 1001, Tower - 3, 10th Floor, One International Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400 013. | CIN No.: L65990MH1982PLC028593 | Tel: 022-4913 5000 | Fax: 022-4913 5001 Website: www.westlife.co.in | E-mail id: shatadru@westlife.co.in

> EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

Sr. No.	Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended	Year to date figures for the period ended	Year to date figures for the period ended	Year ended
	Faruculars	31-Dec-22	30-Sep-22		31-Dec-22 (Unaudited)	31-Dec-21	31-Mar-22 (Audited) 7 160,422.93 (206.52) (166.52) (338.45)
		(Unaudited)	(Unaudited)			(Unaudited)	(Audited)
1.	Total Income	61,920.89	57,761.51	48,109.88	173,656.03	113,604.77	160,422.93
ě	Profit /(Loss) before tax	4,801.36	4,194.87	2,785.88	12,172.27	(2,261.11)	(206.52)
	Profit / (Loss) after tax	3,637.10	3,153.55	2,082.07	9,148.51	(1,698.56)	(166.52)
-	Total Comprehensive income for the period / year	3,704.94	3,203.36	2,033.61	9,223.18	(1,843.93)	(338.45)
	Earnings Per Share (not annualised) (Face value of Rs 2 each)	Residential beauty	(500) (500)	.ietsesolitist	SERVICE SE		Village Property
	Basic (in Rs.)	2.33	2.02	1.34	5.87	(1.09)	(0.11)
	Diluted (in Rs.)	2.33	2.02	1.33	5.87	(1.09)	(0.11)

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended Decembe 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the stock exchange websites www.bseindia.com and Company's website: www.westlife.co.in.
- 2) The Standalone Financial Results are available on the Company's website "www.westlife.co.in" and on the website of the stock exchange www.bseindia.com. Key numbers of Standalone Results of the Company are as under:

Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended	Year to date figures for the period ended	Year to date figures for the period ended	Year ended	
r at ucuiai s	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Revenue from operations (net)	20.01	14.10	9.95	40.76	33.40	44.93	
(Loss) for the period / year	(5.63)	(19.20)	(10.32)	(40.50)	(26.11)	(42.42)	
Total Comprehensive income for the period /year	(5.63)	(19.20)	(10.32)	(40.50)	(26.11)	(42.42)	

3) The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on January 31, 2023.

> For and on behalf of the Board **Amit Jatia** Vice-Chairman

> > DIN: 00016871

Place: Mumbai Date: January 31, 2023



#### NATIONAL COMMODITY CLEARING LIMITED

Reg. office: Ackruti Corporate Park, 1st Floor, L.B.S. Road, Kanjurmarg (West), Mumbai - 400 078

Ph: 91 22 6280 4900 | Fax: 91 22 6280 4901 | Email: contactus@nccl.co.in | Website: http://www.nccl.co.in Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022

SI. No.	Particulars	Quarter ended December 31, 2022 (Unaudited)	Nine months ended December 31, 2022 (Unaudited)	Quarter ended December 31, 2021 (Unaudited)
1.	Total Income from Operations	572.95	1590.47	774.39
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(69.22)	(346.69)	184.16
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(69.22)	(346.69)	184.16
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(49.03)	(249.04)	131.76
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(62.30)	(288.85)	122.21
6.	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/-per share)	12,275	12,275	12,125
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8.	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/-each)  1. Basic: 2. Diluted:	(0.04)* (0.04)*	(0.21)* (0.21)*	0.11* 0.11*

\*Not Annualised

Date: February 1, 2023

previous year\* Earnings Per Share

1. Basic:

2. Diluted

Date: January 31, 2023

Place: Noida

financiale

Note: (a) The above is an extract of the detailed format of quarter ended Financial Results. The full format of the quarter and nine months ended Financial Results are available on Company's website www.nccl.co.in.

For National Commodity Clearing Limited

Place: Mumbai

Rajiv Relhan Managing Director & CEO (DIN: 07214524)

## **QUINT DIGITAL MEDIA LIMITED**

Registered Office: 403 Prabhat Kiran, 17, Rajendra Place, Delhi- 110008 Tel: 011 45142374 Corporate Office: Carnousties's Building, Plot No. 1, 9th Floor, Sector 16A, Film City, Noida-201301 Tel: 0120 4751818

Website: www.quintdigitalmedia.com | Email: cs@thequint.com

	S	TANDALONE		(Rs. In '000)
SI. No.	Particulars	Quarter ending December 31, 2022	Nine months ending December 31, 2022	Quarter ending December 31, 2021
1.	Total Income from Operations	1,10,242.99	3,26,294.29	92,543.08
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	27,656.74	65,249.80	20,517.83
3.	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	27,656.74	65,249.80	15,517.83
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	22,659.84	50,957.27	11,087.33
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	22,489.27	50,910.75	11,395.99
6.	Equity Share Capital	2,19,698	2,19,698	2,19,508
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year*		3800000	1,41,502.24
8.	Earnings Per Share			
	1. Basic:	1.03	2.32	0.52
	2. Diluted:	1,01	2.27	0.51
	С	ONSOLIDATED		(Rs. In '000)
SI. No.	Particulars	Quarter ending December 31, 2022	Nine months ending December 31, 2022	Quarter ending December 31, 2021
1.	Total Income from Operations	1,84,661.69	5,48,478.50	1,46,489.25
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(64,930.86)	(1,64,246.94)	(46,999.63)
3,	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(64,930.86)	(1,64,246.94)	(51,999.63)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(69,926.75)	(1,78,540.45)	(56,430.63)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(70,194.05)	(1,82,043.42)	(58,552.79)
6.	Equity Share Capital	2,19,698	2,19,698	2,19,508
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the		A	4,31,034.51

Note: a) The above is an extract of unaudited financial results for the quarter and nine months ending December 31, 2022, filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. b) Full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the BSE Limited (www.bseindia.com) and the Company (www.quintdigitalmedia.com). c) The above results are duly reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors in its meeting held on January 31, 2023. \* As on March 31, 2022 For and on behalf of Board of Directors

Parshotam Dass Agarwal

(8.29)

(8.29)

Chairperson DIN: 00063017

(2.67)

(2.67)

# 5G labs & Al push to boost use cases for enterprises

**JATIN GROVER** New Delhi, February 1

THE DIGITAL PUSH through 5G labs and centres of excellence for Artificial Intelligence (AI) has laid the ground for telecom and

about enterprises through inbuilding connectivity solutions known as private 5G, industry executives believe that the government's focus would bring better synergies between different industries, which will bring in enhanced use cases of 5G.

### **EXPERT TAKE**

The move is not only positive for telecom firms but also for telecom equipment makers

It aims to make India a major exporter of telecom tech in the next 2-3 years

"For AI. 2023 is a watershed year. AI talent has the highest concentration in India than anywhere else in the world. These AI centres of excellence

Currently, telecom operators Jio and Airtel have expanded 5G Mahesh Uppal, director at Com-

"We feel that the govern-

Last month, Jio had also

Bhubaneswar-based SOA University to set up 5G lab.

com and AI, the government also emphasised on the contribution of electronics, especially smartphones, to the country's growth. In a bid to further lower the stress on the industry players, the government made announcements like removal of custom duty of 2.75% on some components of mobile phones and reduction of basic customs duty on parts of open cells of TV panels to 2.5% from 5.5%.

According to India Cellular & Electronics Association, these steps will not have significant impact on the final product price but are generally in the right direction. The cost impact on mobile phone's Bill of Material will be 0.16% to 0.17%.

"Including relief on the custom duty of certain parts and inputs will reduce the overall price to 1-1.1% for a mobile phone as per us," said Tarun Pathak, research director at Counterpoint.

RESULTS CORNER

#### Britannia Q3 net profit zooms to ₹932 crore

Britannia Industries reported a two-fold jump in net profit at ₹932.4 crore for Q3, helped by gain from the sale of a subsidiary stake. PTI

## **Ashok Leyland** beats quarterly

Ashok Leyland reported a bigger-than-expected jump in Q3 profit at ₹3.61 billion, benefiting from higher demand as well as easing prices of

# 21% to ₹425 cr

Tata Chemicals reported a 21.4 per cent growth in net profit in Q3 at ₹425 crore. Its net profit stood at ₹350 crore during the corresponding period of the previous fiscal, it said in a regulatory filing. PTI

#### Central Depository Services (India) Limited Registered Office: A-2501, Marathon Futurex, A Wing, 25th Floor, Mafatlal Mills Compound, N.M. Joshi Marg,

Lower Parel (East), Mumbai - 400 013 CIN: L67120MH1997PLC112443

#### EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

(All figures in ₹ Lakh except EPS)

				Conso	lidated	100				Stand	alone			
Sr. No.	Particulars		Quarter ended	1	Nine Mon	ths Ended	Year ended		Quarter ended	1	Nine Mon	ths Ended	Year ended 31.03.2022 (Audited) 41,480.33 6,532.76 33,734.67 33,734.67	
	Particulars	31.12.2022 30.09.2022 31.12.2021		31.12.2021	31.12.2022	2.2022 31.12.2021 31.03.2022 31.1		31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2022 31.12.2021	31.03.2022	
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Income from operations	14,119.21	14,894.67	15,151.90	43,032.18	41,477.29	55,133.08	11,774.57	12,280.42	11,380.10	35,230.83	31,441.58	41,480.33	
2	Other Income	1,968.24	2,099.17	1,141.59	4,679.51	4,310.33	5,456.88	1,519.48	1,773.46	775.25	7,898.34	5,674.51	6,532.76	
3	Net profit for the period before tax (before exceptional and extraordinary items and share of profit/(loss) of Associates)	9,991.43	10,909.50	11,149.34	28,649.64	31,140.58	40,995.92	8,318.91	9,113.65	8,462.41	27,825.61	26,518.67	33,734.67	
4	Net profit for the period before tax (after exceptional and extraordinary items and share of profit/(loss) of Associates)	9,933.36	10,737.47	11,104.34	28,329.71	31,043.41	40,854.72	8,318.91	9,113.65	8,462.41	27,825.61	26,518.67	33,734.67	
5	Net profit for the period after tax (after exceptional and extraordinary items and share of profit/(loss) of Associates)	7,476.94	8,046.00	8,363.48	21,284.00	23,368.95	31,180.81	6,271.43	6,860.57	6,376.66	22,042.52	20,529.14	26,376.24	
6	Total comprehensive income for the period [comprising profit /(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7,529.02	8,142.80	8,338.88	21,452.85	23,154.41	31,037.42	6,283.83	6,879.84	6,362.37	22,075.31	20,308.86	26,158.28	
7	Equity share capital	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	10,450.00	
8	Other equity				Č.		98,841.84						74,562.69	
9	Earnings per equity share (FV ₹ 10 each) Basic and Diluted (₹) (Not annualised except yearly data)	7.14	7.69	8.01	20.37	22.35	29.78	6.00	6.57	6.10	21.09	19.65	25.24	

The audited consolidated and standalone financial results of the Company for the quarter/nine months ended December 31, 2022 have been reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on February 1, 2023.

The above is an extract of the detailed audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited consolidated and standalone financial results for the quarter / nine months ended December 31, 2022 are available on the National Stock Exchange (NSE) website (www.nseindia.com) and on Company's website (www.cdslindia.com)

Figures for the previous period / year have been regrouped / rearranged wherever necessary.

 Mumbai : February 1, 2023 For CENTRAL DEPOSITORY SERVICES (INDIA) LIMITED

Nehal Vora Managing Director & CEO

## **ACC Limited**

CIN:L26940MH1936PLC002515

Registered Office: Cement House, 121, Maharshi Karve Road, Mumbai - 400 020

Tel. No.: 022-41593321; Fax No.: 022-66317458; Website: www.acclimited.com; e-mail: ACC-InvestorSupport@adani.com

## Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Twelve months Ended 31-12-2022

(₹ in Crore)

Particulars	3 months ended 31-12-2022	Preceding 3 months ended 30-09-2022	Corresponding 3 months ended 31-12-2021	Year to date figures for current period ended 31-12-2022	Previous year ended 31-12-2021	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total Revenue from Operations	4,536.97	3,987.34	4,225.76	17,419.27	16,151.67	
Net Profit/(Loss) for the period (before exceptional item and tax)	231.55	(102.12)	438.69	966.60	2,561.14	
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional item)	152.45	(118.37)	383.93	871.25	2,506.38	
Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional item)	113.19	(87.32)	280.85	649.55	1,863.10	
Total Comprehensive Income /(Loss) for the period	113.19	(87.32)	275.13	663.71	1,868.53	
Paid-up Equity Share Capital	187.99	187.99	187.99	187.99	187.99	
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year					14,120.84	
Earnings per share of ₹ 10 each (not annualised):						
(a) Basic ₹	6.03	(4.65)	14.95	34.58	99.21	
(b) Diluted ₹	6.01	(4.65)	14.91	34.49	98.94	

Particulars	3 months ended 31-12-2022	Preceding 3 months ended 30-09-2022	Corresponding 3 months ended 31-12-2021	Year to date figures for current period ended 31-12-2022	Previous year ended 31-12-2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Revenue from Operations	4,536.97	3,987.34	4,225.77	17,419.20	16,151.35
Net Profit/(Loss) for the period (before exceptional item and tax)	228.59	(106.03)	435.48	949.71	2,553.25
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional item)	149.49	(122.28)	380.72	854.36	2,460.39
Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional item)	110.45	(91.09)	280.01	633.34	1,820.27
Total Comprehensive Income /(Loss) for the period	110.45	(91.09)	274.29	647.59	1,825.71

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.acclimited.com.

For and on behalf of the Board of Directors

Place: Ahmedabad Date: January 31, 2023

ACC

(Ajay Kapur) Whole-time Director and CEO DIN:03096416



(3.20)

(3.20)

technology firms to develop more 5G use cases and grow their enterprise business solutions. The move is not only positive for telecom companies like Airtel and Jio but also for telecom equipment makers such as HFCL, Tejas Networks, ITI, etc. Since 5G is going to be more

"Inclusion of 5G labs in the

Budget will help youth and industry to develop new use cases of 5G. The aim is to make India a major exporter of telecom technology in the next 2-3 years," communications minis-

ter Ashwini Vaishnaw said. will provide service delivery and facilities," Vaishnaw added.

services to over 250 cities. "Setting up labs is a good idea but the impact of something like this will be marginal. It is difficult to see how this will change retail users' perception of 5G value, beyond faster data speeds," said

First (India), a telecom policy consulting organisation.

ment's support for this (telecom) industry is crucial, especially when 5G is slated to be an enabler for several other verticals — for increasing efficiencies and output across various applications and use cases...in our pursuit of achieving Industry 4.0," said SP Kochhar, director general of Cellular Operators Association of India (COAI).

signed an agreement with

Apart from the focus on tele-

profit estimates

### raw materials. REUTERS **Tata Chemicals'** Q3 profit rises

हे आहे

स्रोत

हीत. तरी जही जरी ला

Managing Director & CEO

सीआयएन: L26940MH1936PLC002515

पादणाकृत काषालचः।संसट छ्राजस, ८२६ महना कव माग, सुन्द - ४०० ०२० दूरघ्वनी क्र.: ०२२-४१५९३३२१; फॅक्स क्र.: ०२२-६६३१७४५८; वेबसाईट: www.acclimited.com; ईमेल: ACC-InvestorSupport@adani.com

# ३१-१२-२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आणि बारा महिन्यांसाठी एकत्रित अलेखापरीक्षित आर्थिक निकालांचे विवरण

तपशील	तिमाही समाप्ती	मागील तिमाही	तद्नुरुप	त्रत आर्थिक निका	(F-10
कामकाजातून एकूण महसूल कालावधीसाठी निळळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबी व करपूर्व) कालावधीसाठी करपूर्व निळळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबींपश्चात) कालावधीसाठी करपश्चात निळळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबींपश्चात) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा) भरणा झालेले समभाग भांडवल त्वर समभाग (पुनर्मुल्यांकन राखीव वगळून) मागील वर्षाच्या रेखापरीक्षित बॅलन्स शीटमध्ये दर्शविल्याप्रमाणे त्येकी है १० च्या प्रत्येक समभागामागे मिळकत (वार्षिकीकृत न केलेली):	३१-१२-२०२५ अलेखापरीक्षित ४,५३६.९७ २३१.५५ १५२.४५ ११३.१९ ११३.१९ १८७.९९	समाप्ती ३०-०९-२०२२ अलेखापरीक्षित ३,९८७.३४ (१०२.१२) (११८.३७) (८७.३२) (८७.३२) १८७.९९	तिमाही समाप्ती ३१-१२-२०२१ अलेखापरीक्षित ४,२२५.७६ ४३८.६९ ३८३.९३ २८०.८५ २७५.१३ १८७.९९	चालू वर्षातील समाप्ती कालावधीसाठी ह्या तारखेपर्यंतचे आकडे ३१-१२-२०२२ अलेखापरीक्षित १७,४१९.२७ ९६६.६० ८७१.२५ ६४९.५५ ६६३.७१	मागील वर्ष समाप्ती ३१-१२-२०२ लेखापरीक्षित १६,१५१.६७ २,५६१.१४ २,५०६.३८ १,८६३.१० १,८६३.१०
) सौम्यीकृत ₹ ानीच्या स्वतंत्र अलेखापरीक्षित निष्कर्षाचे मुख्य आकडे खालीलग्रमाणे :-	€.ο₹ €.ο₹	(X. \( \varphi\) (X. \( \varphi\) (Y. \(	१४.९५ १४.९१	38.48 38.88	88,870.68 89.78 86.88

and	1	A PERMIS	State Van Harris	38.86	96.98
तपशील -	तिमाही समाप्ती	मागील तिमाही	तद्नुरुप	चालू वर्षातील समाप्ती	(₹ कोटीमध् मागील
कामकाजातून एकूण महसूल	३१-१२-२०२२ अलेखापरीक्षित	समाप्ती ३०-०९-२०२२	तिमाही समाप्ती ३१-१२-२०२१	कालावधीसाठी ह्या	वर्ष समाप्ती
कोलावधीसाठी निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबी व करपूर्व)	8,435,90	अलेखापरीक्षित ३,९८७.३४	अलेखापरीक्षित ४,२२५.७७	अलखापराक्षित	३१-१२-२०२१ लेखापरीक्षित
कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबींपश्चात) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा)	889.89 880.84	(१०६.०३)	¥\$4.86 \$0.09	107.09	26,848.34
(dici)	0.0	(98.09)	3/-	633.38	2,880.39
रे. वरील माहिती म्हणजे सेबी (सुचिकरण आणि इतर प्रकटन आवश्यकता) नियम स्वरुपाचा संक्षिप्त आढावा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांच्या संपूर्ण वास्त्री	ने २०१५ च्या नियमन ३३	aint	, , , , , ,	£80.49	१,८२५.७१

ाद: १. वरील माहिती म्हणजे सेबी (सुचिकरण आणि इतर प्रकटन आवश्यकता) नियमने २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार स्वरुपाचा संक्षिप्त आढावा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांच्या संपूर्ण तपशील हा स्टॉक एक्सचेंजसच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com ह्या वेबसाईट्सवर आणि

संचालकीय मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने

(अजय कपूर)

पूर्णवेळ संचालक आणि सीईओ डीआयएन: 03096416

स्थळ: अहमदाबाद तारीख: ३१ जानेवारी २०२३

AGG





